PEOPLES INVESTMENTS LIMITED

(CIN: L67120MH1976PLC018836)

Registered Office:

NEW HIND HOUSE, 3, NAROTTAM MORARJEE MARG, BALLARD ESTATE, MUMBAI - 400 001

January 28, 2022

To,
The Department of Corporate Services - CRD
BSE Ltd.
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai 400 001

Scrip Code: 501144

Dear Sir/Madam,

Sub: Peoples Investments Limited: Compliance pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed copies of extract of Unaudited Financial Results of the Company for the Quarter and Nine Months ended December 31, 2021 published today in *Financial Express* (English) and *Mumbai Lakshadeep* (Marathi) newspapers in accordance with Regulation 47 of the Listing Regulations.

Please take the above disclosure on record.

Thanking you,

Yours truly.

For Peoples Investments Limited

Suma G. Nair Director

Encl.: as above

FINANCIAL EXPRESS



NMDC Limited

(A GOVERNMENT OF INDIA ENTERPRISE) 'Khanii Bhavan', 10-3-311/A, Castle Hills, Masab Tank, Hyderabad - 500 028 CIN: L13100TG1958GOI001674

CONTRACTS DEPARTMENT

Tender Enquiry No: HO(Contracts)/NISP/OCMSE(TOC)/103C NMDC Limited, A "NAVARATNA" Public Sector Company under Ministry of Steel, Govt. of India. invites online bids for "Setting up of Online Continuous Monitoring System for Effluents (Package No. 103C)" of 3.0 MTPA Integrated Steel Plant at Nagarnar near Jagdalpur, Chhattisgarh State on divisible turnkey basis including 03 Years Comprehensive Annual Maintenance Services from experienced, reputed and competent domestic bidders.

The detailed NIT and Bid documents can be viewed and /or downloaded from NMDC website http://www.nmdc.co.in, Central Public Procurement portal http://www.eprocure.gov.in/epublish/ app and MSTC portal http://www.mstcecommerce.co.in from 27/01/2022 to 17/02/2022.

For Accessing the Bid document from NMDC website, the bidder has to register as 'New User' in Bid section at NMDC's website link http://www.nmdc.co.in/nmdctender/default.aspx For accessing the Bid documents from Central Procurement Portal www.eprocure.gov.in, the

Tenderer has to click on "Latest active Tenders". For accessing the bid document from MSTC, bidders to visit website link -http://www. mstcecommerce.co.in/eprochome/nmdc/buyer_login.jsp and search Tender No. NMDC/HO/71/ 21-22/ET/342. Bidders are requested to register as 'New Vendor' for downloading the tender document. For further help refer to 'vendor guide' given in MSTC website.

The bidders are requested to submit their bids through online mode and details of submission of bid through online are given in NIT.

The Bidders on regular basis are required to visit the NMDC's website / CPP Portal/MSTC website for corrigendum, if any, at a future date.

For further clarification, CGM(Contracts), NMDC Limited Hyderabad can be contacted through Fax No. +91-040-23534746, Tel No. +91-040-23532800, email: steelcontracts@nmdc.co.in C G M (Contracts)

> FORM A **PUBLIC ANNOUNCEMENT**

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India, solvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 201 FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

	GRAPHENE MEDIA PRIVATE LIMITED							
	RELEVANT PARTICULARS							
1.	Name of corporate debtor	Graphene Media Private Limited						
2	Date of incorporation of corporate debtor	January 18th, 2014						
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of companies- Mumbai						
4_	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U74120MH2014PTC252223						
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Registered Office as per MCA Records: E-610, Crystal Plaza, Opp. Infinity Mall, New Link Road, Andheri (West) Mumbai, Mumbai City, MH-400053.						
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	25.01.2022 (NCLT, Mumbai Bench passed Order dated 25.01.2022, C.P. No. 427/IBC/MB/2019)						
7.	Estimated date of closure of	24.07.2022						

Name and registration number of Ritesh Prakash Adatiya Insolvency professional.

the insolvency professional acting Reg. No. IBBI/IP-001/IP-P01334/2018-19/12013

as interim resolution professional Address and e-mail of the interim Regd. Address: B-401, The First, B/h ITC Hotels resolution professional, as Keshavbaugh Party Plot, Vastrapur, Ahmedabad-380015 registered with the Board Email Id: riteshadatiya01@gmail.com Address and e-mail to be used for. Address for all correspondence and claims Ritesh Prakash Adatiya, B-401, The First, B/h ITC Hotels correspondence with the interim Keshavbaugh Party Plot, Vastrapur, Ahmedabad-380015 resolution professional Email Id: cirp.gmpl@gmail.com 11. Last date for submission of claims 08.02.2022 12. Classes of creditors, if any, under N/A

insolvency resolution process

dause (b) of sub-section (6A) o section 21, ascertained by the nterim resolution professional Names of Insolvency Professionals N/A identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class

(b) Details of authorized

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the Graphene Media Private Limited on 25.01.2022. The creditors of Graphene Media Private Limited, are hereby called upon to submit

their claims with proof on or before 08.02.2022 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only.

(b) Not Applicable

(a) Web link:https://www.ibbi.gov.in/home/downloads

All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the

class [specify class] in Form CA Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Ritesh Prakash Adativa

Insolvency Resolution Professional IBBI/IP-001/IP-P01334/2018-2019/12013

Date: 28-01-2022 Place: Mumbai

PEOPLES INVESTMENTS LIMITED

Registered Office: New Hind House, 3 N.Morarjee Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 CIN: L67120MH1976PLC018836 Tel. No.: 022-22686000 Fax No.: 022-22620052

Email: peoplesinvestments@rediffmail.com Website: www.pplsinvestments.com

(₹ in lakhs, except for EPS)									
Sr. No.	Particulars	(Quarter ende	Nine Months ended	Year ended				
		31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.21	31.03.202			
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
1	Income from operation (net)	20.0XV	1 T-68V2 Sci		190-00-000	10 (2-100)			
	Consultancy fees	2.50	2.00		4.50	5.00			
	Other income		2000		0.03	17,000			
2	Total Income from operation	2.50	2.00		4.53	5.00			
2	Net Profit / (loss) from ordinary					10.00			
	activities before tax	0.83	0.41	(1.29)	0.09	(0.90)			
3	Net Profit / (loss) for the period after tax (after Extaordinary items)	0.83	0.41	(1.29)	0.09	(0.96)			
4	Total Comprehensive Income for the period (Net)	0.85	0.44	(1.29)	0.14	(0.96)			
5	Reserves as shown in the Audited	20000	10.5586	085000380	2000	000000000			
	Balance sheet			*8	(*	(15.60)			
6	Equity Share Capital								
	(Face value of Rs. 10/- per share)	20.00	20.00	20.00	20.00	20.00			
7	Earning Per Share (EPS) - (of Rs. 10/-each) (Annualised)	203351 05000	95X(183)	- 15241107-110	5030000	10000000000000000000000000000000000000			
	a) Basic	0.204	0.204	(0.693)	0.044	(0.481)			
	b) Diluted	0.204	0.204	(0.693)	0.044	(0.481)			

1 This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

2 The Company is solely engaged in financial consultancy services, which is the only reportable segment as per Accounting Standard on Segment Reporting (AS - 17)

The above is an extract of the detailed format of Result for the quarter ended December 31, 2021 filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and other Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of result of the Company for the quarter ended December 31, 2021 are available on the website of BSE Limited, www.bseindia.com and Company's website, www.pplsinvestments.com. 4 The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on January 27, 2022.

5 Previous year's/period's figures have been regrouped wherever necessary.

Place: Mumbai (Suma G. Nair) Date: 27-Jan-22 Director

FOR AND ON BEHALF OF THE BOARD

FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED ■■Fullerton Grihashakti Corporate Office: Floor 5 & 6, B-Wing, Supreme IT Park, Supreme City, Powai, Mumbai-400076. Regd. Office: Megh Towers, Floor 3, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road, Maduravoyal, Chennai-600 095.

E-AUCTION SALE NOTICE OF 30 DAYS FOR SALE OF IMMOVABLE ASSET(S) UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSET AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISION TO RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002. NOTICE is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below listed immovable properties ("Secured Assets") mortgaged / charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorised Officer of FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED ("Secured Creditor"), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below and further interest and other expenses thereon till date of realization, due to FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED / Secured Creditor from the Borrower(s) and Guarantor(s) mentioned herein below. The Reserve Price, Earnest Money Deposit (EMD) and Last Date of EMD deposit is also mentioned herein below: 1) Date & Time of E-Auction: 03.03.2022 at 11.00 A. M. to 01.00 P. M. (with unlimited extensions of 5 minute each) Last Date & Time for submission of Request Letter of Participate / KYC Documents / Proof of EMD, etc. : 02.03.2022

Name of the Borrower(s) / Guarantor(s) with LOAN ACCOUNT NO. Demand Notice Dt. & Amt

Loan Account No. : 601807210332533 Dated: 10.07.2020 1. Mr. Khan Mohammad Javed S/o. Mr. Abdul Barik Khan 2. M/s. K. K. Sarees Through Prop. Khan Mohammad ₹ 1,78,77,942/-Javed 3. Mr. Khan Mohammad Parvez, S/o. Mr. Abdul Bards Khan (Rs. One Crore Seventy Add. 1: D-D 308, 2nd Floor, Plot No. 96 D, Mathura Bhavan, Dadasaheb Phalke Road, Dadar (East), Mumbai-400 014, MH. **Eighty Lakh Seventy** Add. 2: Plot No. 70/72, Siddik, Hindtej Builiding, Dadasaheb Phalke Road, Dadar (E), Mumbai-400 014 MH.; Add. 3: Flat No. Seven Thousand Nine 801, B Wing, Nirmaann Serrene, Survey No. 24, Hisa No. 1/1, Village Undri, Tal. Haveli, Dist. Pune-411 060, MH.; Add. 4: Flat No. **Hundred Forty Two** 901, B Wing, Nirmaann Serrene, Survey No. 24, Hisa No. 1/1, Village Undri, Tal. Haveli, Dist. Pune-411 060, MH.

Description of the Secured Asset: •Flat No. 801, B-Wing, Adm. 1165. Sq Fts., Along With Terrace 128 Sq. Fts. On 8th Floor & •Flat No. 901, B-Wing, Adm. 1161 Sq. Fts., With Terrace 11.98 Sq Mtr., On 9th Floor, In "Nirmaan Serrene", Constructed On Land Bearing Survey No. 24, Hissa No. 1/1 Situated At Village Undri, Tal. Haveli, Dist. Pune-411 060, Maharashtra., U/S 13(4) Of Sarfaesi Act 2002. Flat No. | Reserve Price: ₹62,00,000/- | Flat No. | Earnest Money Deposit: ₹6,20,000/- | Flat No. | Bid Incremental Value: ₹62,000/-

(Rs. Sixty Two Lakh Only) 801 (Rs. Six Lakh Twenty Thousand Only) (Rs. Sixty Two Thousand Only) Flat No. Reserve Price: ₹62,00,000/- Flat No. Earnest Money Deposit: ₹6,20,000/- Flat No. Bid Incremental Value: ₹62,000/-(Rs. Six Lakh Twenty Thousand Only) (Rs. Sixty Two Lakh Only) 901 (Rs. Sixty Two Thousand Only)

address (https://disposalhub.com and https://www.grihashakti.com/pdf/E-Auction.pdf). The intending bidder can also contact :- Mr. Ashok Manda, on his Mob. No. 9892294841, E-mail ID : ashokkumar.manda@grihashakti.com **Place:** Pune, Maharashtra

Authorized Officer, FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED Date : 28.01.2022

ALLSEC TECHNOLOGIES LIMITED Regd. Office: 46-C Velachery Main Road, Velachery, Chennai - 600 042. Corp. Office: 46-B Velachery Main Road, Velachery, Chennai - 600 042.

CIN: L72300TN1998PLC041033, Email: investorcontact@allsectech.com

Extracts of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended 31 December 2021

s		(Rupe	es in Lakh except Ean	nings per share data)	
		Consolidated Results			
SI. No.	Particulars	Quarter Ended 31-Dec-2021	Nine months Ended 31-Dec-2021	Quarter Ended 31-Dec-2020	
		Unaudited	Unaudited	Unaudited	
1	Total income from operations	8,322	23,183	7,169	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,648	4,296	1,248	
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,648	4,296	1,248	
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,316	1,814	887	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,255	1,695	914	
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	1,524	1,524	1,524	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet*	24,988	24,988	21,283	
8	Earnings Per Share* (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)	0.00	11.00	5.00	
	(a) Basic (b) Diluted	8.63 8.63	11.90 11.90	5.82 5.82	

Balance for the guarter and nine months ended 31 December 2021 represents the balance as per audited Balance Sheet for the year ended 31 March 2021 and balance for the quarter ended 31 December 2020 represents balance as per audited Balance Sheet for the year ended 31 March 2020, as required by the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

* EPS is not annualised for the guarter and nine months ended 31 December 2021 and guarter ended 31 December 2020.

Only)

- 1 These financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The unaudited consolidated and standalone financial results of the Company for the guarter and nine months ended 31 December 2021 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 25 January 2022. The statutory auditors have issued unmodified review report.
- 2 The consolidated results for the guarter and nine months ended 31 December 2021 include the results of the Company's wholly owned subsidiaries Allsectech Inc., USA and Allsectech Manila Inc., Philippines
- 3 Allsec Technologies Limited (Group) operates in two segments viz Digital Business Services (DBS) and Human Resource Outsourcing (HRO)

Standalone Financial Results	Quarter Ended 31-Dec-2021	Nine months Ended 31-Dec-2021	Quarter Ended 31-Dec-2020
Particulars	Unaudited	Unaudited	Unaudited
(a) Income from operations (net)	5,785	16,156	4,927
(b) Profit before tax	744	11,050	595
(c) Profit after tax	507	8,839	418
(d) Other comprehensive income for the period, net of tax	(46)	(137)	(27)
(e) Total comprehensive income for the period	461	8,702	391

5 The above is an extract of the detailed format of the quarter and nine months ended 31 December 2021 financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full details of standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended 31 December 2021 are available on the Company's website under investors section (www.allsectech.com) or at the website of BSE (www.bseindia.com) or NSE (www.nseindia.com).

6 The figures for the corresponding previous periods have been regrouped / reclassified wherever considered necessary to conform to the figures presented in the current period. For and on behalf of the Board of Directors

Place : Bengaluru Date: 25 January 2022 Ajit Isaac

... continued from previous page.

In case of any revision in the Price Band, the Bid/Offer Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company and the Selling Shareholders may, for reasons to be recorded in writing, extend the Bid /Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a press release, and also by indicating the change on the respective websites of the BRLMs and at the terminals of the members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and the Sponsor Bank, as applicable.

This Offer is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations and in compliance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations wherein not more than 50% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") (the "QIB Portion"), provided that our Company and the Selling Shareholders in consultation with the BRLMs may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis ("Anchor Investor Portion"). One-third of the Anchor Investor Portion shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from the domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price in accordance with the SEBI ICDR Regulations. In the event of under-subscription or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the QIB Portion. Further 5% of the QIB Portion (excluding the Anchor Investor Portion) shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Investors and not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Investors in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. All Bidders, other than Anchor Investors, are required to participate in the Offer by mandatorily utilising the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA Account, and UPI ID in case of RIIs using the UPI Mechanism, if applicable, in which the corresponding Bid Amounts will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Offer through the ASBA process. For details, see "Offer Procedure on page 335 of the RHP.

Bidders/ Applicants should ensure that DP ID, PAN, Client ID and UPI ID (for RIBs bidding through the UPI mechanism) are correctly filled in the Bid cum Application Form. The DP ID, PAN and Client ID provided in the Bid cum Application Form should match with the DP ID, PAN, Client ID available in the Depository database, otherwise, the Bid cum Application Form is liable to be rejected. Bidders/ Applicants should ensure that the beneficiary account provided in the Bid cum Application Form is active. Bidders/Applicants should note that on the basis of the PAN, DP ID, Client ID and UPI ID (for RIBs bidding through the UPI mechanism) as provided in the Bid cum Application Form, the Bidder/Applicant may be deemed to have authorised the Depositories to provide to the Registrar to the Offer, any requested Demographic Details of the Bidder/Applicant as available on the records of the depositories. These Demographic Details may be used, among other things, for giving Allotment Advice or unblocking of ASBA Account or for other correspondence(s) related to the Offer. Bidders/Applicants are advised to update any changes to their Demographic Details as available in the records of the Depository Participant to ensure accuracy of records. Any delay resulting from failure

to update the Demographic Details would be at the Bidders'/Applicants' sole risk. Investors must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with CBDT notification dated Feb 13, 2020 and press release dated June 25, 2021 read with the press release dated September 17, 2021. Contents of the Memorandum of Association of the Company as regards its objects: For information on the main objects of the Company, please see the section "History and Certain Corporate Matters" on page 159 of the RHP. The Memorandum of Association of the Company is a material document for inspection in relation to the Offer. For further details, please see the section entitled "Material Contracts and Documents for Inspection" on page 407 of the RHP.

Liability of the members of the Company: Limited by shares Amount of share capital of the Company and Capital structure: As on the date of the RHP, the authorised share capital of the Company is ₹ 301,000,000 divided into 301,000,000 Equity Shares of face value ₹ 1 each. The issued, subscribed and paid-up share capital of the Company is ₹ 242,694,774 divided into 242,694,774 Equity Shares of face value ₹1 each. For details, please see the section entitled "Capital Structure" beginning on page 78 of the RHP.

Names of signatories to the Memorandum of Association of the Company and the number of Equity Shares subscribed by them: Ravi Modi and Shilpi Modi were the initial signatories to the Memorandum of Association of our Company pursuant to the subscription of 5,000 Equity Shares each. For details of the share capital history and capital structure of our Company, please see the section entitled "Capital Structure" beginning on page 78 of the RHP. Listing: The Equity Shares offered through the Red Herring Prospectus are proposed to be listed on the Stock Exchanges. Our Company has received 'in-principle' approvals

from BSE and NSE for the listing of the Equity Shares pursuant to letters dated September 20, 2021 and September 27, 2021, respectively. For the purposes of the Offer, the Designated Stock Exchange shall be NSE. A copy of the Red Herring Prospectus has been filed with the ROC on January 22, 2022 and the Prospectus shall be filed with the RoC in accordance with Sections 26(4) and 32 of the Companies Act, 2013. For details of the material contracts and documents available for inspection from the date of the Red Herring Prospectus until the Bid/Offer Closing Date, see "Material Contracts and Documents for Inspection" on page 407 of the RHP. Disclaimer Clause of the Securities and Exchange Board of India ("SEBI"): SEBI only gives its observations on the offer documents and this does not constitute approval of either the Offer or the specified securities or the offer document. The investors are advised to refer to page 311 of the RHP for the full text of the disclaimer clause of SEBI.

Disclaimer Clause of NSE (Designated Stock Exchange): It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Offer Document has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Offer Document. The investors are advised to refer to page 315 of the RHP for the full text of the disclaimer clause of NSE. Disclaimer Clause of BSE: It is to be distinctly understood that the permission given by BSE should not in any way be deemed or construed that the RHP has been cleared or approved by BSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the RHP. The investors are advised to refer to page 315 of the RHP for the full text

of the disclaimer clause of BSE. General Risks: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by the SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to "Risk

ASBA

Simple, Safe, Smart way of Application!!!

Applications supported by blocked amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account, For further details, check section on ASBA below Mandatory in public issues. No cheque will be accepted.



UPI-Now available in ASBA for Retail Individual Investors ("RIIs") applying through Registered Brokers, DPs and RTAs. RIIs also have the option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account. Investors are required to ensure that the bank account used for bidding is linked to their PAN. Bidders must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with CBDT notification dated February 13, 2020 and press release dated June 25, 2021 read with the press release dated September 17, 2021.

Factors" on page 27 of the RHP.

ASBA has to be availed by all the investors except anchor investors. UPI may be availed by Retail Individual Bidders. For details on the ASBA and UPI process, please refer to the section "Offer Procedure" on page 335 of the RHP. The process is also available on the website of Association of Investment Bankers of India ("AIBI") and Stock Exchanges and in the General Information Document. ASBA bid-cum-application forms can be downloaded from the websites of BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE", and together with BSE, the "Stock Exchanges") and can be obtained from the list of banks that is displayed on the website of SEBI at www.sebi.gov.in. For the list of UPI apps and banks live on IPO, please refer to the link: www.sebi.gov.in. RIIs Bidding using the UPI mechanism may apply through the SCSBs and mobile applications whose names appear on the website of SEBI, as updated from time to time. ICICI Bank Limited and Axis Bank Limited has been appointed as Sponsor Bank for the Offer, in accordance with the requirements of the SEBI Circular dated November 1, 2018, as amended. For offer related queries, please contact the Book Running Lead Managers ("BRLMs") on their respective email IDs as mentioned below. For UPI related queries, investors can contact NPCI at the toll free number: 18001201740 and mail ld: ipo.upi@npci.org.in.

REGISTRAR TO THE OFFER **BOOK RUNNING LEAD MANAGERS** (E) kotak **IIFL** SECURITIES AXIS CAPITAL * Edelweiss MFINTECH VICICI Securities Axis Capital Limited **Edelweiss Financial Services Limited** ICICI Securities Limited **IIFL Securities Limited** Kotak Mahindra Capital Company Limited 1" Floor, Axis House, C-2 Wadia International 10th Floor, IIFL Centre, Kamala City, 6th Floor, Edelweiss House, Off CST Road, ICICI Venture House. 1" Floor, 27 BKC, Plot No. C-27, G Block, Financial District, Nanakramguda, Kalina, Mumbai - 400 098, Maharashtra, India Bandra Kurla Complex, Bandra (East), Center, Pandurang Budhkar Marg, Worli Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Senapati Bapat Marg Lower Parel (West), Serilingampally, Hyderabad - 500 032 Mumbai - 400 051, Maharashtra, India Mumbai - 400 025, Maharashtra, India Telephone: +91 22 4009 4400 Mumbai - 400025, Maharashtra, India Mumbai - 400 013, Maharashtra, India Telangana, India

Telephone: +91 22 4325 2183 E-mail: vedantfashions.ipo@axiscap.in Website: www.axiscapital.co.in Investor grievance e-mail: complaints@axiscap.in Contact Person: Sagar Jatakiya SEBI registration no.: INM0000010650 SEBI registration no.: INM000012029

E-mail: manyayar.jpo@edelweissfin.com Investor grievance e-mail: customerservice.mb@edelweissfin.com Website: www.edelweissfin.com Contact Person: Dhruv Bhavsar / Nikhil Joshi

Telephone: +91 22 6807 7100 E-mail: vedant.ipo@icicisecurities.com Investor grievance e-mail: customercare@icicisecurities.com

Contact Person: Monank Mehta Website: www.icicisecurities.com SEBI Registration No.: INM000010940 SEBI Registration No.: INM000011179

Telephone: + 91 22 4646 4600 E-mail: manyavar.ipo@iiflcap.com Website: www.iiflcap.com Investor grievance E-mail: ig.ib@iiflcap.com Contact Person: Shirish Chikalge

Telephone: +91 22 4336 0000 E-mail: vfl.ipo@kotak.com Investor grievance e-mail: kmccredressal@kotak.com Website: www.investmentbank.kotak.com Contact Person: Ganesh Rane

SEBI Registration No: INM000008704

KFin Technologies Private Limited Selenium Tower B. Plot 31 & 32. Gachibowli

Telephone: +91 40 6716 2222 Email: manyavar.ipo@kfintech.com Website: www.kfintech.com Investor grievance E-mail: einward.ris@kfintech.com Contact Person: M. Murali Krishna SEBI Registration No: INR0000000221 COMPLIANCE OFFICER Navin Pareek Vedant Fashions Limited Paridhan Garment Park, 19, Canal South Road, SDF-1, 4" Floor, A501-502, Kolkata - 700 015, West Bengal, India Telephone: +91 33 6125 5495 E-mail: complianceofficer@manyavar.com Investors may contact the Company Secretary and Compliance Officer or the Registrar to the Offer in

COMPANY SECRETARY AND

case of any pre-Offer or post-Offer related grievances including non-receipt of letters of Allotment, non-credit of Allotted Equity Shares in the respective beneficiary account, non-receipt of refund orders or non-receipt of funds by electronic mode, etc. For all Offer related queries and for redressal of complaints, Investors may also write to the BRLMs. AVAILABILITY OF THE RHP: Investors are advised to refer to the RHP and the "Risk Factors" beginning on page 27 of the RHP, before applying in the Offer. A copy of the RHP shall be available on the websites of the BRLMs, i.e. Axis Capital Limited, Edelweiss Financial Services Limited, ICICI

AVAILABILITY OF BID CUM APPLICATION FORMS: Bid cum Application Forms can be obtained from the Registered Office of VEDANT FASHIONS LIMITED, Telephone: +91 22 4325 2183, Edelweiss Financial Services Limited, Telephone: +91 22 4009 4400, ICICI Securities Limited, Telephone: +91 22 6807 7100, IIFL Securities Limited, Telephone: +91 22 4846 4600 and Kotak Mahindra Capital Company Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: Kotak Securities Limited, Telephone: +91 22 4836 0000; Syndicate Members: +91 22 4836 0 Sub-Syndicate Members: Axis Securities Limited, Anand Share Consultancy, ANS Pvt Limited, Anand Share Consultance, Anand Share Consultanc Stock, DB(International) Stock Brokers Ltd, Edelweiss Broking Limited, Eureka Stock & Share Broking Services Ltd, G Raj & Co. (Consultants) Limited, IFL Securities Limited, Innovate Securities Limited, Innovate Securities Limited, Innovate Securities Limited, IIFL Securities Limited, Innovate Securities L Limited, KJMC Capital Market Services Limited, LKP Securities Limited, Inventure Growth & Securities Limited, Motilal Oswal Financials services Ltd, Motilal Oswal Financials

& Stock Brokers Limited, RR Equity Brokers Private Limited, SBIcap Securities Limited, ShareKhan Limited, ShareKhan Limited, Systematix Shares and Stocks (India) Limited, Tanna Financial Services, Trade Bulls Securities (P) Ltd, Yes Securities (India) Limited.

Securities Limited, IFL Securities Limited and Kotak Mahindra Capital Company Limited at www.axiscapital.co.in, www.edelweissfin.com, www.irlcap.com and www.investmentbank.kotak.com, respectively.

Escrow Collection Bank, Public Offer Account Bank, and Refund Bank: ICICI Bank Limited Sponsor Banks: ICICI Bank Limited and Axis Bank Limited

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the RHP.

For VEDANT FASHIONS LIMITED On behalf of the Board of Directors

Adfactors 540

Company Secretary and Compliance Officer

Vedant Fashions Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the RHP with RoC on January 22, 2022. The RHP shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, as well as on the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com, respectively, and is available on the websites of the BRLMs, i.e. Axis Capital Limited, ICICI Securities Limited www.axiscapital.co.in, www.edelweissfin.com, www.icicisecurities.com, w should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision. The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act"), or any state law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the

registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities Act and applicable state securities Act, and (ii) within the United States only to persons reasonably believed to be "qualified institutional buyers" (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act) under Section 4(a) of the U.S. Securities Act, and (ii) outside the United States in offshore transactions as defined in and in compliance with Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales are made.

financialexp.epa

Place: Kolkata

Date: January 27, 2022













जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, द्वारका पॅलेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, काशि नगर, विमल डेरी लेन, भाईंदर (पुर्व), ता. व जि. ठाणे-४०११०५ या इमारतीमधील **श्री. आलोक कुमार मिश्रा व श्रीमती रिटा आलोक मिश्रा** यांच्या मालकीचे फ्लॅट क्र.६०५, ६वा मजला, क्षेत्रफळ ४३.१२ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र या स्थाव मालमताबावत येथे सूचना देण्यात येत आहे आणि **श्री. नंदकुमार भास्कर धा**ने हे सदर फ्लंटर्च नियोजित खरेंद्वी आहेत. दिनांक २५.०१.२००५ रोजीचे विक्री करारनामा असलेले अधिकार श्रेणी करारनामाचे काही पृष्ठः फाटलेली आहेत. आता **श्री. नंदकुमार धागे** यांना बँक ऑफ बडोदाकडून सदर फ्लॅटचे तारणाद्वारे बँकेच्या नाव

तासन तारण करून वाज व्यावच जाह. म्हणन आम्ही सदर जाहीर सचनेमार्फत निमंत्रित करीत आहोत की. जर कोणी व्यक्ती/एसआरओ/म्हाडा यांन वेक्रीबाबत काही आक्षेप किंवा सदर फ्लॅट व सदर शेअर्सबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस, तारण, अधिभार न्यास, ताबा, वारसाहक्र, भाडेपट्टा, मालकीहक्र, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्र किंव हित असल्यास त्यांनी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय-<mark>दास असोसिएटस्,</mark> २३/ ए, २रा मजला, १०५, भारत हाऊस समोर, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००२३ येथे आजच्या तारखेपासू . विवसांत कळवावे, अन्यथा विक्री प्रक्रिया पुणे केली जाईल आणि दावा असल्यास त्याग केला आहे म्हणूँ ममजले जाईल.

ठिकाण : मुंबई दिनांक: २७.०१.२०२२ दास असोसिएटस्करित वकील उच्च न्यायाल

ईशा मीडिया रीसर्च लिमिटेड

रजि. ऑफिस: कुशाल कमर्शियल कॉम्लेक्स, १०वा मजला, एम.जी.रोड, चेंबूर (प.), मुंबई - ४०० ०८९ <u>नोटीस</u>

याद्वारे नोटीस दिली जात आहे की सेबी (LODR) नियम, २०१५ च्या नियम ४७(१) नुसार ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या Unaudited Financial Results वर विचार करण्यासाठी आणि त्याची नोंद घेण्यासाठी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मिटिंग शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आलेली आहेत. ईशा मीडिया रीसर्च लिमिटेड वतीने

स्थळ : मुंबई दिनांक : २८ जानेवारी,२०२२ चेतन तेंडुलकर

UNIMONI FINANCIAL SERVICES LIMITED RO: N.G. 12 & 13 Ground Floor, North Block, Manipal Centre, Dickenson Road, Bangalore - 560 042. CIN No.U85110KA1995PLC018175

सार्वजनिक नोटिस जनतेस हे कळविण्यात येते की युनिमनी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडद्वारा 03.02.2022 तारखेस, सकाळी 10.00 (वेळ) वाजता 101-105, First Floor, Express Chambers Andheri-kurla Road, Mumbai - 400069. (पत्ता) येथे गहाण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांच लिलाव आसोजित करण्यात रोणार आहे. लिलाव केले जाणारे सोन्साचे दांपिने जे आपल्या पैशाची बाकी भरू शकले नाहीत अशा आमच्या अनेक ग्राहकांच्या कर्जांच्या खात्यांचे आहेत. लिलावाची नोटिस

।।वासह खाली उल्लेख केलेल्या अनेक ग्राहकांच्या थकित कर्ज खात्याशी संबंधित आहेत. Loan Nos:MUMBAI - BANDRA (MMB) -1888847, 1882420, 1888937 MUMBAI - FORT (MUF) -1887322, 1898220, 1887013. MUMBAI - KALYAN (MUK)- 1859852, 1879265. MUMBAI - MIRA ROAD (MUI)-1872990. MUMBAI - THANE (MUT)- 1813623.

कायदेशीरपणे या कर्जदारांना पाठविलेली आहे. लिलाव केले जाणारे सोन्याचे दागिने शाखेच्य

For more details, please contact: Mr. NAVEEN SHETTY - 8291648221 (Reserves the right to alter the number of accounts to be

Public Notice TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of JSW Steel Limited having its Registered Office at JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 registered in the name of the following Shareholder have been lost by her.

Sr.	Name of the	Folio	Certificate	Distinctive	No. of		
No.	Shareholder/s	No.	No/s	Number/s	Shares		
1.	Damyanti	JSW0720908	2696488	2416515401-	500 of		
	Chatrabhuj Manek 2416515900 Re.1/- e						
The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with							

Any person who has any claim in respect of the said share certificate should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Kfin Technologies Private Limited, Selenium Building Tower B, Plot No 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad Rangareddi, Telangana, India 500 032 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate.

Damyanti Chatrabhuj Manek Date: 28-01-2022 Name of shareholder

बॉम्बे वायर रोप्स् लिमिटेड

the above referred share certificate

सीआयएन: एल२४११०एमएच१९६१पीएलसी०११९२२ ४०१/४०५, जॉली भवन क्र.१, १० न्यू मरीन लाईन्स, मुंबई-४०००२० वेबसाईट:www.bombaywirferopes.com

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(8. लाखमध्य					
. 0	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
तपशील	तिमाही		नऊमाही	नऊमाही	वर्ष
	39.92.29				
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-	-	-
कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,					
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(६.५२)	(३.६४)	(98.94)	93.38	94.04
करपूर्व कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण					
बाबनंतर)	(६.५२)	(3.58)	(98.94)	93.38	94.04
करानंतर ['] कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/		, , ,	, ,		
(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष					
साधारण बाबनंतर)	(६.५२)	(३.६४)	(98.94)	92.39	98.६७
कालावधी/वर्षाकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	(, , , ,	(, , ,	. ,		
(कालावधी/वर्षाकरिता सर्वंकष नफा/(तोटा)					
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२०.०६	909.90	983.88	08.39	९६.९८
समभाग भांडवल	43.80		43.80	43.80	43.80
इतर समभाग		.,			६२९.७८
उत्पन्न प्रतिभाग (रू.१/- प्रत्येकी)					1
(त्रैमासिक आकडेसाठी वार्षिकीकरण नाही)					
मूळ	(0.92)	(0.00)	(0.२७)	0.23	0.20
मूळ सौमिकृत	(0.92)	(0.00)	(0.२७)	0.23	0.20

वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २७ जानेवारी, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह दिनांक २७ जानेवारी २०२२ रोजी सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्न्यातील उतारा आहे. सदर वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नम्ना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.bombaywirferopes.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> बॉम्बे वायर रोप्स् लिमिटेडकरित सही/

> > डीआयएन:०१५२७५७३

राज कुमार झुनझुनवाल पूर्णवेळ संचालक ठिकाण: मुंबई

पिपल्स इन्ट्हेस्टमेंट्स लिमिटेड

सीआयएन:एल६७१२०एमएच१९७६पीएलसी०१८८३६

नोंदणीकृत कार्यालय: न्यू हिंद हाऊस, ३, नरोत्तम मोरारजी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१ दर::०२२-२२६८६०००, फॅक्स:०२२-२२६२००५२, ई-मेल:peoplesinvestments@rediffmail.com, वेबसाईट:www.pplsinvestmnets.com

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात, ईपीएफ व्यतिरित					ईपीएफ व्यतिरिक्त)	
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेली नऊमाही	संपलेले वर्ष
क्र.		३१.१२.२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२० अलेखापरिक्षित	३१.१२.२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२१ लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)					
	समुपदेशन शुल्क	२.५०	2.00	-	8.40	4.00
	इतर उत्पन्न	-	-	-	0.03	-
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२.५०	२.००	-	8.43	4.00
₹.	करपुर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	0.23	0.89	(१.२९)	0.09	(0.90)
₹.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(विशेष साधारण बाबनंतर)	0.८३	0.89	(१.२९)	0.09	(0.98)
8.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (निव्वळ)	0.८३	0.89	(१.२९)	0.98	(0.9६)
4.	राखीव, मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-		(१५.६०)
ξ.	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/ – प्रती भाग)	20.00	20.00	20.00	20.00	20.00
6.	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)					
	(वार्षिकीकृत)					
	अ. मूळ	0.208	0.208	(0.६९३)	0.088	(0.8८٩)
	ब. सौमिकृत	0.208	0.208	(0.६९३)	0.088	(0.8८٩)

ठिकाण: मुंबई

दिनांक: २७ जानेवारी, २०२२

दिनांक: २७ जानेवारी, २०२२

- कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि इतर मान्यताप्राप्त लेखा योजना व प्रक्रियानुसार लागु मर्यादेपर्यंत विहितप्रमाणे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ (इंड-एएस) प्रमाणे अहवाल तयार करण्यात आलेला आहे.
- २. कंपनी एकमेव विभाग अर्थात वित्तीय समुपदेशन सेवामध्ये कार्यरत आहे. जे विभागीय निष्कर्ष (एएस-१७) वरील लेखाप्रमाणानुसार फक्त एकमेव विभाग आहे.
- ३. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे कंपनीचे वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pplsinvestmnets.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- ४. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व पुनर्शिफारस करण्यात आले होते आणि २७ जानेवारी, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले
- ५. मागील वर्ष/कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहेत तेथे पुनर्गठित करण्यात आले आहे

सही/ (सुमा जी. नायर)

मंडळाच्या वतीने व करिता

जाहीर सूचना

मी येथे सुचित करीत आहे की, माझे अशील श्रीमती जाधव (आधार जाने श्वरी तारेश क्र.४४२९४७३५६२८३/पॅन **क.एएवायपीझेड६३९८क्यू),** भारतीय नागरिक, र/ ठे.: फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, टाईप-ए, साई राम को-ऑप.हौ.सो.लि., हरिश्चंद्र पाटील मार्ग, मनवेल पाडा रोड, विरार (पुर्व), तालुका वसई, जिल्हा **पालघर-४०१३०५** हे येथे ऐच्छिकरित्या नमुद करीत आहे की:

माझे अशिलांनी नमद केले आहे की. त्यांचे पती **तारे**श काशिनाथ जाधव व श्रीमती ज्ञानेश्वर तारेश जाधव यांनी फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, टाईप-ए, साई राम को-ऑप.हौ.सो.लि., हरिश्चंद्र पाटील मार्ग, मनवेल पाडा रोड, विरार (पुर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर—४०१३०५ ही जागा जगदीश राजाराम मदान **मेना जगदीश मदान** यांच्याकडून दिनांक 0९.0८.२0१६ रोजी वसई-३-९४७३/२०१६ अंतर्गत वसई उपनिबंधव यांच्याकडे नोंदणीकत दस्तावेजानसार संयक्तपणे खरेर्द

माझे अशिलांनी नमुद केले आहे की, उपरोक्त सदर सोसायटीने माझ्या अशिलांचे पतीच्या नावे सदर **फलॅ**ट क्र.२०१ करिता सदस्य नोंदणी क्र.०९, भागप्रमाणपत्र क.<mark>००९ आणि अनुक्रमांक ०४**१ ते ०४५** धारक रु.२५</mark>०/ - प्रत्येकीचे ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स हस्तांत

माझे अशिलांनी पुढे नमुद केले आहे की, त्यांचे पर्त तारेश काशिनाथ जाधव यांचे २१.०७.२०२१ रोजी (मृत्यु माणपत्र नोंदणी क्र.डी-२०२१:२७-९०३०९-०००९५ व नोंद दिनांक १७.०८.२०२१) निधन झाले.

माझे अशिलांनी पुढे नमुद केले आहे की, स्वर्गीय तारेश काशिनाथ जाधव यांच्या पत्नी माझे अशील श्रीमती **ज्ञानेश्वरी तारेश जाधव** या मयत संदस्याच्या एकमेव कायदेशीर वारसदार आहेत आणि **स्वर्गीय तारेश** काशिनाथ जाधव यांच्या पत्नी माझे अशील श्रीमती **ज्ञानेश्वरी तारेश जाधव** यांच्या नावे सदर फ्लॅट क्र.२०१ हस्तांतरणासाठी सदर सोसायटीकडे माझ्या अशिलांर्न अर्ज केला आहे.

माझे अशिलांनी पुढे नमुद केले आहे की, स्वर्गीय तारेश काशिनाथ जाधव यांच्या पत्नी माझे अशील श्रीमती जानेश्वरी तारेश जाधव या फ्लॅट क. २०१. २र मजला, टाईप-ए, साई राम को-ऑप.हौ.सो.लि. हरिश्चंद पाटील मार्ग, मनवेल पाडा रोड, विरार (पर्व) गलुका वसई, जिल्हा पालघर-४०१३०५ या जागेचे एकमेव १००% मालक आणि ताबेदार आहेत.

जर कोणा व्यक्तीस स्वर्गीय तारेश काशिनाथ जाधव यांच्या पत्नी माझे अशील **श्रीमती ज्ञानेश्वरी तारेश जाधव** यांच्या नावे उपरोक्त सदर फ्लॅट हस्तांतरणाबाबव काही आक्षेप असल्यास त्यांनी खाली नमुद पत्त्याव विकलाकडे लेखी पत्रासह सदर सूचनेपासून **१५ दिवसांत** कळवावे. जर **१५ दिवसांत** कोणाहीकडून आक्षेप_/ तक्रारीबाबत पत्र प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, उपरोक्त सदर फ्लॅटवर कोणतेही आक्षेप नाहीत आणि पुढील प्रक्रिया पुर्ण केली जाईल. दिनांक: २८/०१/२०२२

ॲड. निलम नागेश वेटे मे. अथर्व असोसिएटर विष्णु विहार कॉम्प्लेक्स, इमारत क्र.०६ फ्लॅट क्र.०१, स्नेहांजलीच्या मागे मनवेलपाडा रोड. विरार (पर्व), तालका वसर्ड

संपर्क: ९७६८७६८६४५

जाहिर सुचना श्रीमती रंजनबेन हिम्मतलाल शाह वय ६२

वर्ष. राहणार बी/१०३. रोयल अम्बर बिल्डींग. मामलेतदारवाडी, मालाड (प.) मुंबई ४०० ०६४. असे घोषित करते की माझे पति हिम्मतलाल भिमजी शाह यांचे दि. ३०/१२/२०२१ रोजी निधन झाले असुन त्यांच्या नावे असलेले शिधावाटप दुकान क्र. ४२-ग-२२५. मी श्रीमती रंजनबेन हिम्मतलाल शाह, ए-वन सोसायटी स्टोअर्स, दुकान नं १, रामलीला शॉपिंग सेंटर, संस्कार कॉलेज, क़ुरार व्हिलेज, मालाड (पुर्व), मुंबई ४०० ०९७ असे आहे हे दुकान माझ्या स्वतःच्या नावे करायचे आहे. त्याकरीता (१) दर्शना जितेश जाखरीया (वय ३९ - मुलगी) राहणार ४०३ संभवनाथ अपार्टमेंट, शुभ शांती कॉमप्लेक्स, महावीर चौक, अंजुर फाटा, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र -४२१३०५, (२) राहुल हिम्मतलाल शाह (वय ३७ मुलगा) आणि (३) कृणाल हिम्मतलाल शाह (वय ३५) (मुलगा) राहणार बी/१०३, रोयल अम्बर बिल्डींग, मामलेतदारवाडी, मालाड (प.) मुंबई ४०० ०६४. यांनी ना हरकत पत्र दिल्याने मी सदर शिधावाट्प दुकानासाठी एकमेव कायदेशीर वारसदार ठरत आहे याबाबत मी उपनियंत्रक शिधावाटप ग मंडळ यांच्याकडे अर्ज केला असुन सदर वारस नोंदणीबाबत कोणाचीही हरकत असल्यास सदरचे घोषणापत्र प्रासिद्ध हरकत असल्यास सदरच घाषणापत्र प्रासिद्ध झाल्यापासुन १५ दिवसांच्या आत वरील मुंबईच्या पत्त्यावर लेखी कळवावे अन्यथा / त्यानंतर कोणाचीही हरकत नाही असे समजण्यात येईल याची कृपय संबंधितांनी नोंद घ्यावी.

श्रीमती रंजनबेन हिम्मतलाल शाह

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

NOUSIND BANK LTD

Registered Office: 2401, General Thimmayya Road, Cantonment, Pune -411001

NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/have beer ost/mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate refificate[s]. Any person who has a daim in respect of the said securities should lodge such daim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate sufficiently industry thruther infiniation.

Name(s) of holder(s) Folio No No of securities Kind of securities Certificate No.

1. Raikumari Dhankani 00008050 100 Equity Shares 36935 100 Equity Shares 2. Raikumari Dhankani 00923920 200 Equity Shares 156514-515 66643841-66644040

NOTICE

Branch: KHADAKPADA

Shri Pravin Pange 704, Harishchandra Pange,

Building No.- 5, Shivaji Nagar, Dombivli (West).

SBI Personal Gold Loan for Rs. 234000/-

1.Please refer to our letter No date 22.11.2021, 03.12.2021 AND 21.12.2021 advising you with regard to closure of captioned loan account. **2.**As per terms and conditions of the loan, it is observed that the outstanding in your account as on 25.01.2022 is Rs.236014/- which is need to pay immediately.

3.In this regard please note that, we have already advised you to regularise the account be depositing a sum of Rs. 236014/- which you fail to pay so we will auction your gold on 29.01.2022.

4. We look forward to receiving your co-operation in this regard.

(Seal)

Yours faithfully, **Branch Manager**

अर्जदारांच्या वतीने व करित

किर्तीकुमार जैन

नमुना क्र.आयएनसी-२५ए

पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरणासाठी वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र, मुंबई (महाराष्ट्र) यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना)

अधिनियम २०१४ चे नियम ४१ प्रकरणात मे. कॅलिको डाईंग ॲण्ड प्रिन्टींग मिल्स लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय: ४१/ई, इंडस्ट्रीयल इस्टेट, डॉ. आंबेडकर रोड, लालबाग, मुंबई-४०००१२.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **रविवार, १६ जानेवारी, २०२२** रोजी झालेल्य विशेष सर्वसाधारण सभेत मेंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरप कंपनीद्वारे मंबई येथील केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र) यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम[्]१४ सहवाचिता कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ४१ नुसार अर्ज करण्यारं योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्य हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचन प्रकाशन तारखेपासन १४ दिवसांच्या आत संबंधित **क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र** यांचा पत्ता: **१**००, एव्हरेस्ट, **५वा मजला, मरीन डाईव्ह, मुंबई-४**००००२ यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत . अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमुद नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

नोंदणीकृत कार्यालय: ४१/ई, इंडस्ट्रीयल इस्टेट, डॉ. आंबेडकर रोड, लालबाग, मुंबई-४०००१२.

मे. कॅलिको डाईंग ॲण्ड प्रिन्टींग मिल्स लिमिटेड

दिनांक: २८.०१.२०२२ संचालक/डीआयएन:0९३४३८४१

ISW HOLDINGS LIMITED

(CIN: L67120MH2001PLC217751) Registered Office: Village Vasind, Taluka Shahapur, District Thane - 421 604. Phone: 02527- 220022/25; Fax: 02527- 220020/84 NOTICE

Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the Compan nave been lost/misplaced and the holder(s) of the said securities have applied to the Compan o issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with our Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Private Limited (Formerly known as Karvy Fintech Private Limited) at Karvy Selenium Tower-B, Plot No. 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakragmuda, Srilingampally, Hyderabad-500032, in witing within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Serial No.	Name of the Holders	Kind of Securities and face value	Folio No.	No. of securities	Distinctive Number		
	Ashwin J Ghiwala (Deceased) Claimant: Modi Pravinben Ashvinbhai	Equity shares of face value of Rs 10 each	00105006	25	187217- 187241		
Plac	Place: Mumbai						

Date: 27.01.2022

JIDAL Part of O.P. Jindal Group

Sanjay Gupta Company Secretary

For JSW Holdings Limited

homefirst

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

-नोंदणीकृत कार्यालयः ५११, ॲक्मे प्लाझा, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००५९ सीआयएन : एल६५९९०एमएच२०१०पीएलसी२४०७०३

दूरध्वनी: ९१ ०२२ ६७४२५११८; ईमेल आयडी: corporate@ homefirstindia.com; वेबसाइट: https://homefirstindia.com/

३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या पुनरावलोकन केलेल्या आर्थिक परिणामांच्या विधानाचा उतारा (प्रतिभाग डेटा वगळता रु. लाखांत)

अ.	तपशील संपलेली तिमाही		री तिमाही	संपलेला व	संपलेले वर्ष	
क्र.		३१.१२.२०२१	३१.१२.२०२०	३१.१२.२०२१	39.87.7070	३१.०३.२०२१
		पुनरावलोकन	पुनरावलोकन	पुनरावलोकन	पुनरावलोकन	ले खापरिक्षित
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	१५१६.८८	११०२.६०	४३९५.८९	३५३२.७०	४८८६.१०
2	कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा)					
	(कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	५९१.४७	२११.९८	१६३०.८३	९१५.३०	१३४०.४३
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीश्चात)	५९१.४७	२११.९८	१६३०.८३	९१५.३०	१३४०.४३
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीश्चात)	४५९.३७	१५९.०९	१२५९.१०	६८८.५७	१००१.४२
4	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता					
	(करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न					
	(करपश्चात) यांचा समावेश)	४५८.५५	१५७.३७	१२५६.६४	६८५.३१	९९८.१४
ξ	प्रदानित समभाग भांडवल	१७५.१७	१६४.५४	१७५.१७	१६४.५४	१७४.८०
৩	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	१४९२५.०८	१०७५६.००	१४९२५.०८	१०७५६.००	१३६३०.६३
٤	प्रतिभूती प्रमुख खाते	१०९९७.२७	८४२१.२७	१०९९७.२७	८४२१.२७	१०९७१.६७
9	निव्वळ मूल्य	१५१००.२५	१०९२०.५४	१५१००.२५	१०९२०.५४	१३८०५.४३
१०	प्रदानित कर्ज भांडवल/थिकत कर्जे	३०२३५.८१	२८३९३.५१	३०२३५.८१	२८.३९३.५१	३०५३६.८९
११	थिकत परिवर्तनीय प्राधान्य शेअर्स	-	-	-	-	-
१२	कर्ज समभाग प्रमाण	2.00	२.६०	२.००	२.६०	२.२१
१३	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.१०/-)					
	(अखंडित व खंडित परिचालनासाठी)					
	मूलभूत (रु.)	५.२५	१.९५	१४.३९	८.६७	१२.३७
	सौम्यीकृत (रु.)	4.88	१.९२	१४.११	८.५६	१२.१८

3१ ब्रिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीचे विश्लेषणात्मक गणोन

ı	1,10	43 100 12 (1- 13 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11					
	٧.	वर्तमान गुणोत्तर	१.०३				
	٦.	वर्तमान दायित्व प्रमाण	०.२८				
	₹.	एकूण मालमत्ता ते एकूण कर्ज	०.६५				
	٧.	ऑपरेटिंग मार्जिन (%)	३८.९८%				
	٩.	निव्वळ नफा मार्जिन (%)	३०.२८%				
	ξ.	कर्ज मालमत्तेसाठी सकल एनपीए च्या%	२.५६%				
	७.	निव्वळ एनपीए ते निव्वळ मालमत्ता	2.00%				
	٥.	तरतूद कव्हरेज प्रमाण	४६.२२%				
	۹.	तरलता कब्हरेज प्रमाण	३८९.००%				

उपरोक्त दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या नऊ महिने आणि तिमाहीच्या तपशीलवार आर्थिक निकालांचा एक उतारा आहे ज्याचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोव केले आहे आणि २७ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीत संचालक मंडळाने मंजर केले आहे. वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे मर्यादित पनरावत सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमावली, २०१५ च्या नियम ३३ आणि ५२ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल केले गेले. उपरोक्त आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप कंपनीच्या वेबसाइटवर (www.homefirstindia.com), बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) वर उपलब्ध आहे. आर्थिक विवरणे कंपनी (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ अंतर्गत सुधारित केलेल्या खपव अड नुसार तयार केली गेली आहेत

िद. ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी लेखा धोरणांमधील बदलांमुळे निव्वळ नफा/तोटा, एकूण सर्वसमावेशक उत्पन्न किंवा इतर कोणत्याही संबंधित आर्थिक बार्बीवर कोणताही परिणाम होणार नाही.

भारत सरकारने मार्च २०२० मध्ये कोविड-१९ साथीच्या रोगाचा उद्रेक झाल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, सरकारद्वारे राष्ट्रीय लॉकडाउन उठवण्यात आले. परंतु मोठ्या प्रमाणात कोविड-१९ प्रकरणे असलेल्या भागात प्रादेशिक लॉकडाउनची अमलबजावणी सुरूच आहे. भारताने एप्रिल-मे २०२१ मध्ये उजतख्-१९ साथीच्या रोगाची दुसरी लाट अनुभवली, च्यामुळे प्रादेशिक लॉकडाऊन पुन्हा लादले गेले. दुसरी लाट ओसरली म्हणून हे हळूहळू उचलले गेले. नवीन प्रकारामुळे काही स्थानिक/ प्रावेशिक निषेध लादत्यामुळे जा आता आणखी एक उद्रेक अनुभवत आहे. कंपनीन वित्तीय मालमत्त्वी हानी करणवाया तर्तुवीच निर्धाण करणाच्या उदेशाने व्यवस्थापन आच्छादनांसह क्रेडिट जोखीम आणि कंपनीच्या आर्थिक मालमतेवरील प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी माहितीच्या अंतर्गत आणि बाह्य स्रोतांचा विचार केला आहे. कंपनीने रु.ची तरतूद केली आहे. रु. ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांत २०२.९० दशलक्ष रु. या कालावधीसाठी २२३.४० दशलक्ष. कोविड-१९ साथीचा रोग कंपनीच्या निकालांवर किती प्रमाणात परिणाम करत राहील हे चालू असलेल्या तसेच भविष्यातील घडामोडींवर अवलंबून असेल, जे अनिश्चित आहेत, इतर गोष्टींबरोबरच कोविड-१९ साथीच्या आजाराच्या तीव्रतेशी संबंधित कोणतीही नवीन माहिती, आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी किंवा त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी कोणतीही कृती सरकारने-आदेश दिलेली असो किंवा आम्ही निवडून दिलेली असो.

आरबीआय च्या १२ नोव्हेंबर २०२१ च्या परिपत्रकानुसार - प्रुडेशियल नॉर्म्स ऑन इन्कम रेकव्रिशन, ॲसेट क्लासिफिकेशन ॲंड प्रोव्हिजनिंग (आयआरएसीपी) ॲडव्हान्सेसर्श संबंधित - स्पष्टीकरण, कंपनीने नियामक अहवालासाठी नियम/बदलांचे पालन करण्यासाठी तिची छझअ व्याख्या बदलली आहे. जसे लाग आहे. कंपनीने विवेकाच्या आधारावर स्टेज ३ व्याख्या सुधारित एनपीए व्याख्येशी सरेखित केली आहे. यामुळे रु.३३९.२ दशलक्षच्या कर्जाचे वर्गीकरण झाले आहे म्हणून नियामक आवश्यकतानुसार ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (टप्पा ३) तथापि, या बदलाचा ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या तिमाही/नऊ महिन्यांच्या आर्थिक निकालांक

वास्तविक परिणाम होणार नाही . मागील वर्षांचे आकडे आवश्यक तेथे पुन्हा एकत्र केले गेले आहेत.

मनोज विश्वनाथन दिनांक : २७ जानेवारी २०२२ व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ

Public Notice TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of JSW Steel Limited having its Registered Office at JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 registered in the name of the following Shareholder have been lost by her.

Sr.	Name of the	Folio	Certificate	Distinctive	No. of			
No.	Shareholder/s	No.	No/s	Number/s	Shares			
1.	Miss Jayshree	JSW0721176	2583461	2395210111-	500 of			
	Chatrabhuj Manek 2395210610 Re.1/-							
The	The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with							

Any person who has any claim in respect of the said share certificate should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Kfin Technologies Private Limited, Selenium Building Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddi, Telangana, India 500 032 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate.

Miss Jayshree Chatrabhuj Manek Place: Mumbai Date: 28-01-2022 Name of shareholder

जाहीर सूचना

मालमत्ता वारसा

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.केए-१२०४ आणि शेअर्स खालील प्रथग अनुसुचीमध्ये सविस्तरपणे नमुद असे नोंदणी क्र.केआरएल१-१८२८२-२०२१ नुसार २६ नोव्हेंबर २०२१ रोजी नोंदणीकृत मुक्तता करारनामानुसार स्वर्गीय सुभाष उत्तुमल करानी यांचे कायदेशीर वारसदार माझे अशील श्रीमती किरण सुभाष करानी व श्री आशिष सुभाष करानी यांच्या नावे सोसायटीच्या नोंदीमध्ये हस्तांतर करावयाचे नियोजित आहे

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, खालील द्वितीय अनुसुचीमध्ये सविस्तरपणे नमुद दुकान क्र. आणि शेअर्स असे नोंदणी क्र.केआरएल१-१८२८३-२०२१ नुसार दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ चे नोंदणीकृत मुक्तता करारनामानुसार स्वर्गीय सुभाष उत्तुमल करानी व श्रीमती माही आशिष करानी (निश्चिती पक्षकार) यांचे कायदेशीर वारसदार माझे अशील श्री आशिष सुभाष करानी यांच्या नावे सोसायटीच्या नोंदीमध्ये हस्तांतर करावयाचे नियोजित आहे.

जर कोणा व्यक्तीस सदरबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस, तारण, अधिभार, न्यास, वारसाहक, ताबा भाडेपट्टा, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपात कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे त्यांचे कार्यालयात आजच्या तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि हस्तांतर प्रक्रिया पुर्ण केली जाईल.

वर संदर्भीत प्रथम अनुसुची

पलॅट क्र.केए-१२०४, क्षेत्रफळ ९०.१३ चौरस मीटर बिल्टअप क्षेत्र, १२वा मजला, कृतिका ॲनेक्स (सदर इमारत समारे २००६ मध्ये बांधण्यात आली होती आणि ज्यामध्ये स्टील्ट अधिक १८ वरील मजले तसेच लिफ्ट आहे), कतिका रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, नोंदणी क्र.एमयएम डब्ल्यएम/एचएसजी/टीसी/९८८६/०९-१०/वायआर२००९. सीटीएस नं.१५९. १५९/१ ते ६. सब्हे क्र.११(भाग) गाव वाढवली, व्ही.एम. पुरव मार्ग, एस.टी. रोड, मुंबई-४०००७१ तसेच कृतिका रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.चे १) श्री. आशिष सुभाष करानी, २) सुभाष उत्तमल करानी, ३) किरण सुभाष करानी यांच्या नावाने असलेले अनुक्रमांक २८६ ते २९० धारक भागप्रमाणपत्र क्र.०६२ आणि सदर भागप्रमाणपत्र हे सोसायटीद्वारे दिनांक ०८.०८.२०१० रोजी देण्यात आले.

वर संदर्भित द्वितीय अनुसूची दुकान क्र.१, गणेश भवन, डीके सांधू मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००७१, क्षेत्रफळ ४५.२८ चौरस मीटर बांधलेले क्षेत्रफळ, गणेश भवन (सदर इमारत सुमारे १९८४ मध्ये बांधण्यात आली होती आणि सदर इमारतीमध्ये तळ अधिक २ वरील मजले लिफ्टशिवाय आहेत), डीके सांधू मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००७१ तसेच १) श्री. आशिष सुभाष करानी, २) सुभाष उत्तुमल करानी, ३) माही आशिष करानी ४) किरण सुभाष करानी यांच्या नावे असलेले अनुक्रमांक १ ते ५ धारक भागप्रमाणपत्र क्र.१.

ठिकाण: मुंबई तारीख: २८/०१/२०२२

अँड. शेरू टी. अजवार्न ॲडव्होकेट हायकोर्ट १०४, अक्षया प्लाझा, १ला मजला, १ला रोड, चेंबूर, मुंबई-४०००७१ दरध्वनी:२५२८६८९१/९३२२६३८५००

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that our client Mr. Narendra Singh Vijai Singh Bhati, is the member of the "Satellite Garden Phase-1 CHS Ltd." (Hereinafter referred to as the "Said Society") and has made an application before "Satellite Garden Phase-1 CHS Ltd." for the transfer of 100% of shares/ ownership in respect of "Flat no. C-202, Satellite Garden Phase-1 CHS Ltd., Near Wageshwari Temple, Gen. A.K. Vaidya Marg, Goregaon (East), Mumbai - 400063", (Hereinafter referred to as the "Said Flat") into her favor Our client and his Father (Late. Shri Vijai Singh Bhati) were the co-owners with each holding 50% of shares/ownership of the said flat. Our client's Father expired on 28/01/2018 and the legal heirs of our client's Father have given their NOC for transfer of 100% shares/ownership of the said flat on our client's name. By virtue of the said NOC my client has become the absolute owner of the said flat and he has submitted relevant documents before said society for the transfer of 100% of shares/ownership in his favour.

All person(s)/firm/party/banks/financial institution having any claim, or interest in the said flat by way of sale, gift, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise whomsoever are hereby required to make known to the same to the undersigned and/or to the office bearers of society in writing with supporting documents within 14 days from the date of publication hereof failing which, any claim/s, shall be considered as waived off & abandoned and our client's society will be advised by us to effect the transfer of said flat in favor of our client by way of following pending due process of law if any.

MKS LEGAL ASSOCIATES Date: 28/01/2022 Place: Mumbai The Law Firm

Office: E-8, 3rd Floor, Nemikrishna CHS Ltd. Opp. Bajaj School, Nr. Kandivali Railway Station, Kandivali (W), Mumbai-400067 Contact No.: 9004040633 Email: contact@mkslegalassociates.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that our client Smt. Veenu Bhati, is the member of the "Satellite Garden Phase- 1 CHS Ltd." (Hereinafter referred to as the "Said Society") and has made an application before "Satellite Garden Phase-1 CHS Ltd." for the transfer of 100% of shares/ownership in respect of "Flat No.C-402, Satellite Garden Phase-1 CHS Ltd., Near Wageshwari Temple, Gen. A.K. Vaidya Marg, Goregaon (East), Mumbai-400063", (Hereinafter referred to as the "Said Flat") into her favor. Our client and her Father-In- Law (Late. Shri Vijai Singh Bhati) were the co-owners with each holding 50% of shares/ownership of the said flat. Our client's Father-In- Law expired on 28/01/2018 and the legal heirs of our client's Father-In- Law has given their NOC for transfer of 100% shares/ownership of the said flat on our client's name. By virtue of the said NOC our client has become the absolute owner of the said flat and she has submitted relevant documents before said society for the transfer of 100% of shares/ownership in her favour.

All person(s)/firm/party/banks/financial institution having any claim, or interest in the said flat by way of sale, gift, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise whomsoever are hereby required to make known to the same to the undersigned and/or to the office bearers of the society in writing with supporting documents within 14 days from the date of publication hereof failing which, any claim/s, shall be considered as waived off & abandoned and our client's society will be advised by us to effect the transfer of said flat in favor of our client by way

of following pending due process of law if any. Date: 28/01/2022 MKS LEGAL ASSOCIATES Place: Mumbai The Law Firm

> Office: E-8, 3rd Floor, Nemikrishna CHS Ltd. Opp. Bajaj School, Nr. Kandivali Railway Station. Kandivali (W), Mumbai-400067. Contact No.: 9004040633 Email: contact@mkslegalassociates.com